

भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-ब मधील
सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) /
विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व
शब्दावली) या संवर्गामधील अधिकाऱ्यांची
दि.१.१.२०११ रोजीची अंतिम सामायिक ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : भाज्येसू-२०१५/प्र.क्र.१५४/आस्था-२

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : २५ एप्रिल, २०१६.

- वाचा** — १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२, दि.२१.१०.२०११.
२) मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक क्र.भाज्येसू-२०१५/प्र.क्र.१५४/आस्था-२, दि.१६.०१.२०१६.
३) भाषा संचालनालयाचे क्रमांक वसूची-२०१२/२२९//५७९/चौदा, दि.२९.०३.२०१६ रोजीचे पत्र.

शासन परिपत्रक

संदर्भाधिन दि.१६.०१.२०१६ रोजीच्या परिपत्रकान्वये भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील (विभागीय कार्यालयांसह) सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) / विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या गट-ब पदाची तात्पुरती दि.१.१.२०१० ते दि.३१.१२.२०१० या कालावधीत नियमित नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची वर्षनिहाय ज्येष्ठतासूची “प्रपत्र-अ” मध्ये व तदर्थ पदोन्नतीने कार्यरत अधिकाऱ्यांची “परिशिष्ट-ब” मध्ये दि.१.१.२०११ रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात आली होती. भाषा संचालनालयाने संदर्भाधिन दि.२९.०३.२०१६ रोजीच्या पत्रान्वये कळविल्यानुसार सदर ज्येष्ठतासूचीबाबत कोणाचाही आक्षेप प्राप्त न झाल्याने सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) / विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या पदावरील अधिकाऱ्यांची दि.१.१.२०११ रोजीची सामाईक ज्येष्ठतासूची सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२, दि.२१.१०.२०११ मधील तरतुदीनुसार अंतिम करण्यात येत आहे.

सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) / विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या पदावरील अधिकाऱ्यांची सदरहू ज्येष्ठतासूची खालील अटींच्या अधीन राहून अंतिम करण्यात येत आहे.

- १) दि.१.१.२०१० ते दि.३१.१२.२०१० पर्यंत त्या-त्यावर्षी सेवानिवृत्त, स्वेच्छा सेवानिवृत्त, निधन, भाषा उप संचालक पदावरील पदोन्नती नियमित झालेल्या सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) यांची नावे त्या-त्यावर्षीच्या सेवाज्येष्ठता यादीतून वगळण्यात आली आहेत.
- २) ज्येष्ठतासूचीतील अधिकाऱ्यांच्या नावासमोर नमूद केलेला ज्येष्ठतेचा दिनांक हा शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग, क्र.एस आर व्ही १०७६/बारा, दि.२१.६.१९८२ नुसार फक्त सहायक भाषा

संचालक (अनुवाद व शब्दावली) संवर्गातील ज्येष्ठता निश्चित करण्याकरिता विचारात घेण्यात येईल. सदर दिनांकाच्या अनुषंगाने कोणताही आर्थिक लाभ देय ठरणार नाही.

३) सदर ज्येष्ठतासूची ही मा.उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या रिट याचिका क्र.२७९७/२०१५ वरील अंतिम निकालाच्या अधीन राहील.

भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना विनंती करण्यात येते की, सदर परिपत्रक व त्यासोबतच्या ज्येष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावी. तसेच, सदरहू परिपत्रक व त्यासोबतची ज्येष्ठतासूची त्यात समाविष्ट असलेल्या संबंधित सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) / विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) यांच्या (रजेवर असलेल्या / सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसह) निदर्शनास आणावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०१६०४२७१५०२०९१५३३ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अपर्णा अ.गावडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. संबंधित सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) / विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) (भाषा संचालनालयामार्फत)
२. भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
३. निवडनस्ती.

प्रपत्र “अ”

सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) / विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या संवर्गाची दिनांक १.१.२०११ रोजीची अंतिम सामायिक ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्र.	नाव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	सहायक भाषा संचालक(अ.व.श.) पदावरील नियुक्तीचा मार्ग(सरळसेवा / पदोन्नती)	सहायक भाषा संचालक(अ.व.श.) पदावरील पदोन्नतीचा नियमित/ज्येष्ठता दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	१	श्री.अ.शां.गोसावी	वि.जा.भ.ज	६.१०.१९५९	सरळसेवा	१५.११.१९९०	३१.१०.२०१७	एम.ए. (मराठी)	
२	२	श्री.रा.बा.जाधव	अनुसुचित जाती	६.७.१९५७	पदोन्नती	२२.१०.२००३	३१.७.२०१५	बी.ए. (मराठी)	
३	३	श्रीमती चे.क.प्रधान	खुला	१२.८.१९५७	पदोन्नती	२६.११.२००७	३१.८.२०१५	एम.ए. (मराठी)	
४	४	श्री.ल.म.डोनीकर	अनुसुचित जमाती	१०.१.१९६५	पदोन्नती	१.४.२०१०	३१.१.२०२३	एम.ए. (मराठी) एलएलबी	

परिशिष्ट “ब”

दिनांक १.१.२०११ रोजी तात्पुरत्या / तदर्थ पदोन्नतीने कार्यरत असलेले सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली)

अ.क्र.	नाव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	सहायक भाषा संचालक(अ.व.श.) पदावरील नियुक्तीचा मार्ग(सरळसेवा / पदोन्नती)	सहायक भाषा संचालक(अ.व.श.) पदावरील तात्पुरत्या तदर्थ पदोन्नतीचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९
१	श्रीमती न.दि.पुरव	खुला	२३.१०.१९६०	तात्पुरती पदोन्नती	३१.५.२००८	३१.१०.२०१८	एम.ए. (मराठी)	
२	श्री.उ.ग.जोगी	भ.ज.	२३.३.१९५३	तात्पुरती तदर्थ पदोन्नती	१८.१२.२००८	३१.०३.२०११	बी.ए.	